September 03, 2024

To,
The Manager
BSE Limited
Listing Compliance Department,
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

BSE Scrip Code: 531968

Sub: Newspaper Advertisement regarding Notice of 30th Annual General Meeting, Remote E-Voting and Book Closure and Record Date.

Sir/Madam,

Pursuant to Regulation 47(1)(d) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of Newspaper advertisement published on Tuesday, September 03, 2024 in "Free Press Journal" (English) and "Navshakti" (Marathi), regarding dispatch of Notice of 30th Annual General Meeting ('AGM') of IITL Projects Limited together with Annual Report for the financial year 2023-24, remote e-voting information and e-voting at AGM, Book Closure and Record date.

Kindly acknowledge the receipt and take the same on record.

Thanking you,

Yours Faithfully, For **IITL Projects Limited**

Shivani Kawle

Manager & Company Secretary

Encl: as above

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that the irrevocable Power of Attorney dated 17th August, 2022 duly registered with the Sub-Registrar of Assurances at Borivali, bearing no. BRL-6/17469/2022 granted by MR. BHARAT JASHBHAI PATEL to MR. PARESH MUKESH JAIN in respect of the property more particularly described in the Schedule hereunder written, is cancelled/terminated inter alia in view of the death of Mr. Bharat J. Patel and even otherwise. Any person dealing with the said Paresh Mukesh Jain acting as Constituted Attorney of Mr. Bharat Patel shall do so at their own risk and the same shall be void and not be binding on us being his only heirs and legal representatives.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

Plot of land bearing C.T.S. No. 29 (pt) and 29 (Part 1 to 3) forming part of S. No. 20A Hissa 3(1) of Village: Dindoshi, Taluka Borivali in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban District admeasuring 1563.75 sq. mtrs. or thereabouts and situated at Western Express Highway, Goregaon East, Mumbai and any TDR/FSI or compensation in

WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

CIN: L35100MH1982PLC264042

Reg. Off.: Office No. 4604, 46th Floor, Kohinoor Square, Kelkar Marg, Shivaji Park Dadar (West), Nr. R.G. Gadkari Chock, Mumbai - 400028, Maharashtra, India

Corp. Off.: Survey 26/2, Opposite Pooja Farm, Sayajipura, Ajwa Road, Vadodara-390019, Gujarat, India | Ph : + 91 97277 55083/63589 99127

E-mail: compliance@wardwizard.in; Website: www.wardwizard.in

NOTICE

INFORMATION REGARDING ON THE 42ND ANNUALGENERAL MEETING OF

THE WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED ("THE COMPANY")

The Forty Second (42nd) Annual General Meeting ("AGM") of the Company will be convened on Monday, September 30, 2024 at 01:00 P.M. (IST) through VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"), in compliance

with the applicable provisions of The Companies Act, 2013 ("the Act") and the relevan Rules framed thereunder and under The Securities and Exchange Board of India ("SEBI"

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), as amended from time to time, read with latest General Circulars No

09/2023, if any, issued dated 25th September, 2023 and all other applicable circulars, if any, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') from time to time and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 07th October, 2023 issued by SEBI

(hereinafter collectively referred to as "the Circulars") to transact the business set out in the Notice dated 31st August, 2024 calling the 42nd AGM.

In compliance with the aforesaid Circulars, Notice of the 42nd AGM along with the

Annual Report for the Financial Year 2023-2024, will be sent through electronic mode to all

the Shareholders whose email addresses are registered with the Company/Depositor Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email ide

are not registered are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants.

3. Members may note that the Notice of the 42nd AGM and Annual Report 2023-24 will also be made available on the Company's website at https://wardwizard.in/, BSE Limited

website at www.bseindia.com, and on the website of Purva Sharegistry (India) Pvt. Ltd., RTA of the Company, an Agency appointed for conducting Remote e-voting, e-voting during the process of AGM and VC at https://evoting.purvashare.com/.

. Members can attend and participate in the 42nd AGM of the Company through the

VC/OAVM facility only. The Instructions for joining the AGM of the Company and manner of participation in remote e-voting or casting vote through the e-voting system during the meeting will be provided in the Notice convening of 42nd AGM. Members' participation in

the AGM through VC/ OAVM facility shall be counted for the purpose of reckoning th quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Members may cast their vote through Remote e-voting during the AGM through Purv

Sharegistry (India) Pvt. Ltd. through "Electronic Voting platform". The Cut-off date for determining eligibility to cast the vote is Friday, 20th September, 2024. The Remote E-Voting period will commence from Thursday, 26th September, 2024 at 09.00 A.M. (IST) to Sunday, 29th September, 2024 at 05.00 P.M. (IST) Thereafter e-voting module shall be disabled by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.

Members may note that the Board of Directors at their meeting held on Thursday, 25th April, 2024 has recommended payment of final dividend of ₹ 0.15/- (Fifteen Paisa Only)

per Equity Share of the Company having face value ₹ 1/- for the financial year 2023-2024, subject to Shareholders approval at AGM, it will be paid within 30 days from the date of the

ensuing Annual General Meeting of the Company to those members whose name appea in the Register of member as on **Friday, 20th September, 2024** through various online

. As per Income Tax Act, 1961 as amended by the Finance Act, 2020, dividends paid o

distributed by the Company after 01st April, 2020, shall be taxable in the hands of the Shareholders and the Company shall be required to deduct tax at source ("TDS") (at the

applicable rates) on the dividend paid or distributed. TDS rate would vary depending on the

category of individual such as resident or non-resident status of the Shareholders and documents submitted by them. Accordingly, above dividend will be paid after deduction of

tax, as applicable. Members can submit the requisite documents with Company's RTA o or before cut-off date i.e. Friday, 20th September, 2024. Any communication receive

B. Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI Listing Regulations, the

Register of Members and share transfer book will remain closed from Friday, 20th September, 2024 to Monday, 30th September, 2024 (both days inclusive) for taking

ecord of the Members of the Company for the purpose of ensuing 42nd Annual Genera

9. Manner of registering/updating (1) Email addresses in order to facilitate the Company to serve the documents through the electronic mode and (2) Bank Accounts details for

Members holding shares in **physical mode**, who have not registered/updated their email

addresses/Bank Account details with the Company, are requested to register/update the same with the Company by sending an email at compliance@wardwizard.in by quoting

their Folio Number and attaching a self-attested copy of PAN, Aadhaar Card and cancelled

their email addresses/Bank Account Details with their Depository Participants are

equested to register/update the same with the Depository Participants with whom they

i. Alternatively, Members can update their e-mail address, Mobile No., PAN and Bank

Members will have an opportunity to cast their votes on the business as set out in the

. The manner of voting remotely (remote e-voting) by Members holding shares in the lematerialised mode or physical mode and for Members who have not registered their

mail addresses has been provided in the 42nd Notice of the AGM. The details will also be

ii. The facility of e-voting through electronic voting system will also be made available at the AGM. Only those Shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility

and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise

ot barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system available during

1. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the 42nd

AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through

ccounts Details on the link given below: https://www.purvashare.com/email-and-phon

at https://wardwizard.in/investor-relations/info-for-shareholders/downloads/

Members holding Shares in dematerialised mode, who have not registe

neque leaf along with Form ISR-1. The Form is available on the website of the Company

after this cut-off date will not be considered.

receiving dividends directly in Bank Accounts:

0. Manner of casting vote(s) through e-voting:

vailable on the website of the Company, BSE and RTA.

emote e-voting or e-voting during the process of AGM.

Notice of the 42nd AGM through electronic voting system (e-voting).

naintain their demat accounts.

ransfer modes to members who have updated complete and correct Bank details.

Yours truly,

(2)Maya Bharatbhai Patel Through Constituted Attorney Karishma A. Patel

(3) Amisha R. Limbachia Through Constituted Attorney Karishma A. Patel

Through Constituted Attorney

(4) Ripan B. Patel

Karishma A. Patel

Dated this 03rd day of September, 2024

The members can access / download the Annual Report of the Company from link mentioned below: https://www.atalrealtech.com (1)Karishma A. Patel /download/ARL%20Annual%20Report%202023-24.pdf.

mail with the Company/Depository Participant(s).

Dear Shareholder

Pursuant to the provisions of section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM (remote e-voting), provided by National Securities Depository Limited (NSDL).

ATAL REALTECH LIMITED

Regd. Office: Unit No. 301 and 302, ABH Developers Town Square, S No. 744,

Nashik - 422002, Maharashtra

CIN: L45400MH2012PLC234941| Phone: +91 253 299 3859|

Email: info@atalrealtech.com | Website: www.atalrealtech.com

We would like to inform you that the Twelfth Annual General Meeting

of the members of Atal Realtech Limited (hereinafter to be referred

as "company") is scheduled to be held on Wednesday 25, 2024 at

03:00 p.m. (IST) through Video-Conferencing/ Other Audio-video

means (VC/ OAVM) to transact the businesses mentioned in the Notice of the Annual General Meeting (AGM).

Pursuant to the provisions of the Companies Act, 2013 (the Act) read

with the Rules framed thereunder and Green Initiative in Corporate

Governance started by the MCA, which provides for paperless

compliances by companies through electronic mode, the Notice of the AGM along with Annual Report for the **Financial Year 2023-2024** is

being sent through e-mail to the members who have registered their e-

The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, September 20, 2024 (Cut-Off Date). Any person, who is a member of the Company, as on the Cut-Off Date, is eligible to cast votes on all the resolutions set forth in the Notice of

The remote e-voting period will commence at 9:00 A.M. on Saturday September 21, 2024 and ends at 5:00 P.M. on Tuesday, September 24 2024. During this period, members can cast their votes electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter.

The facility for voting will be made available at the AGM and the members attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting shall be able to exercise the right at the AGM.

Thanking you. Yours faithfully,

For Atal Realtech Limited

Sd/-Vijaygopal Atal Director DIN No.: 00126667

The Investment Trust of India Limited

Registered Office: ITI House, 36 Dr. R. K. Shirodkar Marg, Parel, Mumbai - 400 012. Tel.: 022 4027 3600 Fax: 022 4027 3700 Website: www.itiorg.com Email: info@itiorg.com CIN: L65910MH1991PLC062067

THE INVESTMENT TRUST OF INDIA

Notice of 33rd Annual General Meeting and Information on E-Voting NOTICE is hereby given that the Thirty-Third (33rd) Annual General Meeting

(AGM) of The Investment Trust of India Limited ("the Company") will be held on Friday, 27th September, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means (VC/OAVM)

The 33rd AGM will be held in compliance with the Ministry of Corporate Affairs "MCA") and the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") read with General Circular No. 09/2023 dated September 09, 2023 Circular No. 10/2022 dated 28th December 2022, Circular No. 2/2022 dated 5th May 2022, Circular No.14/2020 dated 8th April 2020, Circular No.17/2020 dated 13th April 2020, Circular No.2/2021 dated 13th April 2020, Circular No.2/2021 dated 3th April 2021, Circular No Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 read with Circular SEBI/HO/CFD/ CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022, Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/ CIR/P/2021/11 dated 15th January 2021 issued by the Securities and Exchange

CIR/IP/2021/11 dated 15th January 2021 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"); (collectively, the "Circulars"). The Notice of the AGM along with the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report and Statutory Auditor's Report (collectively referred to as "Annual Report") thereon for the financial year ended 31st March, 2024 has been sent on Monday, September 2, 2024 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company / Depository Participants ("DPs") / Registrar and Share Transfer Agent ("RTA"), as the case may be, in accordance with the aforementioned Circulars issued by the Act 2013 and SEBI and in compliance with the provisions of the Companies Act 2013 and SEBI and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI regulations

The Notice of the 33rd AGM and Annual Report for financial year 2023-24 is available on the website of the Company at www.itiorg.com and website of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

E-voting

Pursuant to Section 108 of the Act and read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meeting 'SS-2', the Company is providing e-voting facility to its members to cast their votes using an electronic voting system 'remote evoting' in respect of all businesses to be transacted at the ensuing Annual General Meeting through Central Depository Services (India) Limited ('CDSL') on all resolutions set forth in the Notice. Further, members are requested to take note of the followings:

The remote e-voting period commences on Monday, September, 23, 2024 at 9.00 a.m. (IST) and ends on Thursday, September 26, 2024 at 5.00 p.m. (IST). Thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for

Voting rights shall be reckoned on the paid-up value of shares registered in the name of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, September 20, 2024.

A person who is not a Member as on the cut-off date i.e. Friday, Septem 20, 2024 should treat this Notice for information purpose only. However, the 20, 2024 Should treat this Notice for information purpose only, however, the Members who are holding shares in physical form or who have not registered their e-mail addresses with the Company / Depositories or any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as on the cut-off date, i.e. Friday, September 20, 2024 may obtain the User ID and password by following instructions as mentioned in the Notice of the AGM.

The Members attending the AGM should note that those who are entitled to vote but have not exercised their right to vote by Remote e-voting may vote during the AGM through e-voting for all businesses specified in the accompanying Notice. The Members who have exercised their right to vote by Remote e-voting may attend the AGM but shall not vote at the AGM.

5. The members who have not registered their email addresses and holding equity shares in the Demat mode are requested to register their email addresses and induiting addresses with their respective Depository Participants and members holding equity shares in the physical form may get their email addresses registered with the Registrar & Share Transfer Agent viz. Purva Sharegistry (India) Private Limited by sending the request at support@purvashare.com The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, Mobile and E-mail etc.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-voting system, you can write an email to <u>helpdesk.</u> <u>evoting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800 21 09911.

 All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai – 400 013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no. 1800 21 09911.

For The Investment Trust of India Limited

Vidhita Narkai

Company Secretary

JAYA ASHOK BHARDWAJ Company Secretary & Compliance Officer

By Order of the Board For WARDWIZARD INNOVATIONS & MOBILITY LIMITED

Place: Vadodara Date: 31st August, 2024

BRIHANMUMBAI **MAHANAGARPALIKA**

Place: Mumbai

Date: September 02, 2024

AEM/OD/46 / Dt.26.08.2024 **QUOTATION NOTICE**

The Asst. Municipal Commissioner of R/South ward invites sealed quotations for Quotation for hiring of fork lift during visarjan at Kandivali Talao Bandarpakhadi Talao, Charkop Talao Kandivali (West) for natural pond in R/S ward. The quotation shall be addressed to the Assistant Municipal Commissioner R/South Ward and super scribed as Quotation for "Quotation for hiring of fork lift during visarjan at Kandivali Talao Bandar pakhadi Talao, Charkop Talao Kandivali (West) for natural pond in R/S ward".

П	Sr.	Name of Work	Earnest Money	Scrutiny Fees	Sale of Form	Due date of
П	No.		Deposit	(Rs.)	start from	Submission
П			(Rs.)			
П	01	Quotation for hiring of fork lift	Rs.18000/-	1320/- + 18%	03.09.2024	09.09.2024
П		during visarjan at Kandivali Talao		GST (237.60/-)	from 11:00 a.m.	Up to 11:00
П		Bandar pakhadi Talao, Charkop		= Total	To 09.09.2024	AM.
П		Talao Kandivali (West) for natural		1557.60/-Say	II:00am	
П		pond in R/S ward		1558/-		

The blank quotation form along with terms and conditions, Application form may be purchased from H.C. (Exp.) at the above address on from 03.09.2024 @ 11:00 a.m. to 09.09.2024 @ 11:00 a.m. on payment Rs. 1558/

The Quotation deposit (E.M.D.) of Rs. 18000/- E.M.D. in cash / demand draft must be paid before submission date at the above-mentioned address. The EMD deposit will not be accepted in the form of cheque. The lacquer sealed application form along with all required documents will be accepted on from 03.09.2024 @ 11:00 a.m. to

The tenders duly lacquer sealed must be submitted not later than 11:00 a.m. on dt. 09.09.2024 and the same will be opened on 09.09.2024 at 12.00 pm.

The Assistant Commissioner R/South Ward reserves the right to change or cancel any or all quotation without giving any reason.

PRO/1132/ADV/2024-25

Sd/ **Assistant Commissioner R/S** **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given on behalf of my client Mr. Haresh D. Dodia and Mrs. Jyoti H. Dodiya, owner of Industrial Unit No. 13, New Tejpal Industrial Premises Co-op. Society Ltd. Andheri Kurla Road, Sakinaka, Mumbai-400072, who Lost & Misplaced, Chain of Agreement for Transfer/sale, between M/s. Teipauls Private Limited and M/s. Mrs. Kamlavanti S Doshi & Mrs. Kamlavanti S. Doshi and Mr Dayabhai J. Dodia.

Any person or persons having any claim, right or interest should communicate his/her objection in writing within 15 days to undersigned, failing which we shall presume that there is no such claim, right or interest in respect of the said Industrial Unit.

> Rajeev Kumar Mishra Advocate

B-10, Veer Tanaji Hosing Society, LBS Nagar 90 Feet Road, Sakinaka, Mumbai-400072



IITL PROJECTS LIMITED

CIN No. L01110MH1994PLC082421

Regd. Off: Office No 101A, "The Capital", G-Block, Plot No C-70, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai 40051 Tel No. 022- 43250100

Email: jitlprojects@iitlgroup.com; Website: https://www.iitlprojects.com

NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING, INFORMATION ON REMOTE E-VOTING, BOOK CLOSURE AND RECORD DATE

otice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGM) of the Members ITL Projects Limited is scheduled to be held on Wednesday, September 25, 2024 a 12.00 noon through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the business as set out in the Notice of the $30^{\rm th}$ AGM.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the Financial Year ended March 31, 2024 have been sent on Monday, September 02, 2024 via email, to all the Members whose email ids are registered with the Company / Depository Participant(s). The Annual Report alongwith the Notice of the AGM, are also available on the website of the Company at www.iitlprojects.com

Members having Demat Account and who have not yet registered their E-mail Id's for eceiving documents in electronic form are requested to register their E-mail Id's with their Depository Participant. Members having shares in physical form may register their E-mail Id's by sending an E-mail to Company's email id: <u>iitlprojects@iitlgroup.com</u> or to the Company's Registrar & Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited, email id: support@purvashare.com mentioning their folio number. Members are requested to keep their E-mail Id's updated in the Demat account or with the Company as the case may be

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024, can cast their votes electronically on all the ses set forth in the Notice of the AGM, through remote e-voting facility or hrough electronic voting facility, provided by Central Depository Services (India) imited (CDSL), during the AGM.

in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended; all the Members are informed that:

The Company is providing remote e-voting facility to its Members to cast their vot by electronic means on the resolutions set out in the Notice of the $30^{\mbox{\tiny th}}AGM$. The remote e-voting shall commence on Sunday, September 22, 2024 (9.00 a. m. IST)

The remote e-voting shall end on Tuesday, September 24, 2024 (5.00 p. m. IST).

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting electronic voting during the 30th AGM is Wednesday, September 18, 2024.

Any person, who acquires shares of the Company and becomes Member of th Company after dispatch of Notice of 30th AGM alongwith Annual Report as on the cut-off date i.e. Friday, August 23, 2024 but before remote e-voting cut-off date i.e. Wednesday, September 18, 2024 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he /she is already registered with CDSL for remote E-voting then he / she can use his / her existing User ID and password for casting vote. If he / she forgets his / her password, he / she can reset his/ her password by using "Forgot User Details/Password option available on www.evotingindia.com or contact CDSL at Toll Free No.: 1800 2109911.

In case of any grievances, queries or issues regarding remote e-voting process, Memb may refer the Frequently Asked Questions ('FAQs") and remote e-voting manua available at www.evotingindia.com under help section or may contact Mr. Rakesl Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400 013, or write an Email at helpdesk.evoting@cdslindia.com o call on Toll Free No.: 1800 21 09911.

The remote e-voting shall not be allowed beyond Tuesday, September 24, 202-(5.00 p. m. IST).

Members who did not cast their votes by way of remote e-voting shall be able to exercise their rights at the 30° AGM by way of electronic voting facility provided by Central Depository Services (India) Limited (CDSL) during the 30° AGM.

Members who have cast their votes by remote e-voting may also attend the 30° AGM but shall not be entitled to cast their vote again. A Member whose name appears in the Register of members or in Register of beneficial owners as on the cutoff date shall be entitled to avail the facility of remote e-voting and electronic voting during the AGM.

0. The Company has appointed Ms. Chandanbala O. Mehta. Practicing Compa Secretary (Membership No. F6122) to act as a Scrutinizer, to scrutinize the remot e-voting process and electronic voting during the 30th AGM.

otice is hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Act read with the relevant Rules framed thereunder and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, September 18, 2024 to Wednesday, September 25, 2024 (both days nclusive) for the purpose of 30th AGM. For HTL Projects Limited

Place: Mumbai Date: September 02, 2024

Shivani Kawle Manager & Company Secretary Membership No: A63914

Sinnar Bidi Udyog Limited Registered Office: Parekh Mahal, 2nd Floor, Room No. 62, Plot no. 8-9, Lady Jamshedji Road Sakharam Keer Marg, Mahim, Mumbai - 400 016 CIN: L16002MH1974PLC017734 Telephone: (0253) 2594231

Email: investor@sinnarbidi.com Website: www.sinnarbidi.com NOTICE OF 50TH ANNUAL GENERAL MEETING REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the 50th Annual General Meeting(AGM) of the members of the Company will be held on Wednesday 25th September 2024 at 11:30 am IST through Video Conferencing (VC)/ Other Audit Visual Means (OAVM) in compliance with General Circular 09/2023 dated September 25, 2023 issued by Ministry of Corporate Affairs and Circular dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business as set forth in the Notice of meeting dated 30th August, 2024 ("the Notice")

In compliance with the aforesaid circulars, the Company has completed dispatch of Notice of the AGM and the Annual Report of the Company for the financial year ended 31st March 2024 on Monday 2nd September 2024 through electronic mode to all the members whose E-mail addresses are registered with the company or the depository participants or RTA. AGM documents are also available on the company's website at www.sinnarbidi.com, on the website of Stock Exchange at www.bseindia.com and on the website of Registrar and Transfer Agent at www.linkintime.co.in

Pursuant to the Companies Act 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the company is offering facility to all its members to exercise their vote by electronic means ("remote E-voting) on the business set forth in the Notice. The Company has engaged the services of Link Intime India Private Limited as authorised agency to provide e-voting facility. All members are informed that:

The business as set forth in the Notice of AGM will be transacted through remote e-voting or e-voting system at the AGM.

The remote e-voting facility commences on Sunday, September 22, 2024 09:00 a.m. and end on Tuesday, 24th September, 2024 at 5:00 p.m.

A person, whose name appears in the Register of Members maintained by the depositories as on cut-off date, i.e Wednesday, Sentember 18. 2024 only shall be eligible to vote through remote e-voting or e-voting system at the AGM.

The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the meeting which is available on . Company's website www.sinnarbidi.com www.linkintime.co.in. Any person who becomes member of the Company after despatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at enotices@linkintime.co.in.

The manner of voting remotely for members holding shares in dematerialised/physical mode and for members who have not registered their email addresses are provided in the Notice.

Mrs Sujata Rajebahadur, Practicing Company Secretary (Membership No - 5728 and CP No - 4241), has been appointed as the scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner. In case of any grievance relating to e-voting procedure or

assistance before or during the AGM, members are requested to enotices@linkintime.co.in or call on 022-49186175. Further, pursuant to the provisions of Section 91 of the Act and rules

made thereunder and Regulation 42 of SEBI (LODR), Regulation 2015, the Register of Members and Share Transfer Book of the company will remain closed from Wednesday. September 18, 2024 to Wednesday, September 25, 2024 (both days inclusive) for the purpose of 50th Annual General Meeting. Further, the shareholders are hereby informed that the Company had

sub divided its shares w e f 31st July 2019. The company had issued share certificates having face value of Rs.5/- each to the members whose shares were in physical form. Members whose such shares are unclaimed and returned undelivered to the Registrar & Transfer Agent Link Intime India Private Limited are requested to immediately claim Members may also visit www.sinnarbidi.com and www.bseindia.com

for more details. By Order of Board of Directors

For Sinnar Bidi Udyog Limited Pratiksha Shah Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

Under instructions of my client New Topiwala Co-operative Hsg Soc. Ltd; I am issuing this notice in respect of Room no. 32 on the third floor in the society's building named "Sharda", situated at Topiwala Lane, Dr. Dadasaheb Bhadkamkar Marg, Grant Road (East), Mumbai 400 007. The said oom was owned by Pushpalata Nerurkar. Ms . Pushpalata Nerurkar passed away on 1st April 2024, in her room no 32, without leaving behind her any legal heirs or next to kin. Any person or persons having any claims in respect of the said room no. 32 should send their claims in writing to the undersigned with documentary evidence in support thereof within 14 days from publication of this notice, failing which, the society shall be free to take physical possession of the said room and thereafter take steps for transfer of the said room to the society's name.

> Rajani Divkar Advocate & Solicitor, 103 A. Ararat Building Nagindas Master Road, For Mumbai 400 001

Date: 03.09.2024

BEFORE THE HON'BLE DEBTS RECOVERY TRIBUNAL-II (KARNATAKA) AT BENGALURU BSNL Building, 4th Floor, havan Road, Bangalore-560 001 O. A. No.448/2021

een: Karnataka Bank Ltd. ...Applicant

M/s. Sri. Hanumanthappa & Another Defendants SUMMONS ISSUED UNDER RULE

23(VIII) OF THE DEBTS RECOVERY TRIBUNAL (PROCEDURE) RULES To: M/s. CNX CORPORATION LTD., Office at No.12-A, Haji Kasam Building, III Floor 66, Tamarind Lane, Fort, MUMBAI – 400 001 Presently at 301, Emabssy Centre Nariman Point, Fort, Mumbai - 400 021,Defendant No. 2

Whereas the Applicant Bank above named has instituted an Application under Section 19 of the Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993, against you, for recovery of a sum of Rs. 65,94,206.00 (Rupees Sixty Five lakhs Ninety Four thousand Two hundred and Six) only together with interest, costs and for other reliefs. You are therefore directed to appear before this Hon'ble Tribunal in person or through an Advocate or duly authorized agent in support of your defence, if any, and show cause within 30 days from the date of publication or on or before 08-10-2024 at 10.30 A.M. as to why the reliefs prayed for by the Applicant Bank against you, should not be granted. Take Notice that in case of your default, the Applicant will be heard and the case

termined in your absence. Given under my hand and the Seal of this Tribunal on This 18th Day of July 2024.
Sd/- Registrar

Debts Recovery Tribunal -II, Bangalore

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the

public at large that, we on behalf of our clients M/S. JAIDEEPRAJ INFRASTRUCTURE PVT. LTD are investigating the title of the property being office Premises No. 1 (Unit No. 101), on 1th Floor, Dalamal Tower, Nariman Point, Mumbai-400 (alongwith one Car Parking No. The property 28). more particularly described in the Schedule hereunder written ('Office Premises") as our client are desirous of purchasing the said office premises from Shriram Chits (India) Pvt. Ltd (previously known as Shriram Chits Pvt. Ltd).

By virtue of the Agreement for Sale dated 11.06.1980, the aforesaid office premises were purchased by the Mohanlal Vaswani Family Trust from Dalamal & Sons Investment Company (The Developer) Thereafter by Sale Deed dated 29.04.1994 said office premises was sold by the Mohanlal Vaswani Family Trust to Shriram Chits Pvt. Ltd (presently known as Shriram Chits (India) Pvt Ltd).

All or any person having any right, title, interest, claim, demand and/or objections against/upon/ in respect of/ to he office Premises by way of sale, exchange, lease, tenancy license, trust, lien, maintenance inheritance easement. attachment

possession, mortgage, charge, gift, lis-pendens, FSI consumption or otherwise of any nature whatsoever and in howsoever manner is hereby requested to give written notice of the same to The Juris Partners. Advocates & Legal Consultants, 910, 9th Floor, Dalamal Towers, A-Wing, Nariman Point, Mumbai-400021, along with certified true copies of documents in support of such right, title, interest, claim demand and/or objections; within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice, failing which, it shall be presumed that no such claim demand or objection exists and our Client will be free to purchase aforesaid office premises without reference or . recourse to such claim, demand, objection, etc., and even if such claim, demand or objection

exists in law or otherwise, it shall be deemed that the claimant has relinguished such demand or objection and/or waived any right to exercise such claim, demand or objection and shall not be binding on our

SCHEDULE

Office Premises No. 1 (Unit No. 101), on 1th Floor of building known as "Dalamal Tower Nariman Point, Mumbai-400 021 (alongwith one Car Parking No. 28), situated at bearing CS No 1964 of Fort Division situate lying and being at Plot No.211 Block -III, Backbay Reclamation Scheme, Nariman Point Mumbai- 400 032 Regards;

> Sd/-For The Juris Partners

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that, my clien MRS. RUKHSAR ARSHAD MANSUR negotiating with Miss Huma S. Merchan and Zeeba S. Merchant to purchase the sidential Flat No. **405**, 4th Floor, Bldg. No. 5/D, Oshiwara Crescent CHS LTD Patliputra Nagar, New Link Road Oshiwara, Jogeshwari (West), Mumba 400102 Miss Huma S Merchant and Zeeba S. Merchant, owners of the abov stated residential flat, have misplaced o lost the following original title deed of the abovesaid flat.

i) The Allotment Letter bearing DIF /MKV/Allot. 172 /3506, Dated 01/06/2007 ssued by the Estate Manager Bandra (W Mumbai Housing and Area Develo Board.

ii) Agreement for Sale Dated 31/12/2012 between Khan Mumtaz Anwar Ali therei called the Transferor and Miss Huma S
Merchant and Zeeba S. Merchant thereir

called the Transferees.

iii) The Share certificate issued by the Oshiwara Crescent CHG Ltd The above said owners regarding the misplaced or loss of said title Deed have on 22/08/2024 and 25/08/2024 lodged th complaint with the Oshiwara Police Statio bearing Regd. No. **97924/2024** ar **1620/2024**.

ALL PERSONS having any clair against or to the said flat by way of any nature or otherwise howsoever are hereb required to make the same known writing to the undersigned at his office Ju Niwas, 1st, Floor, Near Sharda Apartme S. N. Dubey Road, Dahisar (E), Mumba 400068, within fourteen days from the date thereof as otherwise the title will confirm in your of the abovesaid owner

Sd/- S.Y. CHAUGULE ADVOCATE HIGH COUR Mob: 9821155119 Place: Mumbai

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION

ROBATE PETITION NO. 3985 OF 2022 Petition for Probate to the property and credits of late Shri Prakash Chandrakant Desai @ Prakash C. Desai @ P. C. Desai, Hindu, Adult Indian nhabitant, Married, Aged about 82 years and having his permanent address at Flat No. 701 Hrishikesh CHS, Veer Savarkar Marg, Near Siddhivinayak Mandir, Dadar (West) Mumbai-400028.

.....Deceased Mr Rajiv Rameshchandra Parikh

Age 59 years, Occupation Business,) Adult, Indian Inhabitant having his address at. 25, Yogashram Society, Behind Manekbaug Society, Ambawadi, Ahmedabad 380015 Being the Sole Executor of the Will ...Petitioner

AMIT PRAKASH DESAI Residing at Mahdev Tower

Flat No.101, Saraf Chaudhary Nagar, Kandivali (EAST), Mumbai- 400101 Being the Son of the Deceased f you claim to have any interest in the estate of the Deceased. You are hereby cited to come and see the proceedings pefore the grant of Probate.

In case you intend to oppose the gran of Probate, you should file in the office of the Prothonotary and Senior Master a Caveat within 14 days from the service of this Citation upon you.

You are hereby informed that the free legal services from the State Legal Legal Services, High Court Legal Services Committees, District Legal Services Legal Services and Taluka Legal Services Committees as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail free legal services, you may contact any of the above legal Services Authorities/Committees"

WITNESS SHRI Devendra Kumai Upadhyaya Chief justice at Bombay aforesaid, this 21st day of August 2024

For Prothonotary and Senior Master Sd/-Sealer

This 21st Day of August 2024 **PUBLIC NOTICE**

Be it known to public that our clien **DEVSHREE SALVI** is the lawful owne in respect of **Flat bearing No. 1201** located on the 12th Floor, of the building known as "Morphosis Adagio" located at Deendaya Upadhyay Marg, Mulund West Mumbai 400080 (**Said Flat**). The said Flat was originally

purchased by Mr. Kiran Prakash Kolte vide Agreement for Sale dated 31st October 2018 from promoter Ms. Morphosis Realtors India Private Limited. The Agreement dated 31s October 2018 was duly executed before the Sub Registrar o Assurances at Kurla-2 and bearing document no. KRL 2/13061/2018 dated 31/10/2018. (said Agreement). That later supplementary agreement dated 23rd August 2023 was executed between Mr. Kiran Prakash Kolte and promoter Ms. Morphosis Realtors India Private Limited with respect to the said Agreement which was duly executed before the Sub Registrar o Assurances at Kurla-2 and bearing document no. KRL 2/15950/2023 dated 23/08/2023.

That the occupation certificate for the entire building has not yet beer received and the society for the said building has not yet been formed. That said Mr. Kiran Prakash Kolte

hen sold the said Flat to our clien **DEVSHREE SALVI** vide Agreement for Sale dated 31st August 2024 which was duly registered before the Sub Registrar of Assurances at Kurla-4 and bearing document no. KRI 4/20005/2024 dated 31/08/2024 That at the time of registration I have learnt that the Agreement for Sale dated 31st October 2018 executed between Mr. Kiran Prakash Kolte and promoter Ms. Morphosis Realton . India Private Limited is lost.

That now since **DEVSHREE SALVI** have rights, title and interest in th said Flat I give this notice before Public at large that if any person/s o entity has the Original Agreeme dated 31st October 2018 executed between Mr. Kiran Prakash Kolte and promoter Ms. Morphosis Realtors ndia Private Limited in respect of the said Flat are hereby required to intimate me and furnish the copy o original said Agreement via Registered Post AD/ Courier service to the undersigned within **14 days** from the date of publication hereof. Dated this 3rd day of September

M/s. KVT Lega 102, 1st Floor, Flora Point, S. N Road, Near M. C. C. College, Above Shubham Hotel, Mulund (W) Mumbai -40008

Email: advocatekenny@kvtlegal.co.ir Phone: 9833667399

Advocates & Legal Consultants Date: 03.09.2024

Let's together and make Mumbai Malaria free

FEDERAL BANK

फेडरल बँक लि., पनवेल शाखा, सुलोचना बिल्डिंग, प्लॉट क्र. १, सेक्टर १९, नवीन पनवेल (पूर्व), नवी मुंबई - ४१०२०६

दूर. क्र.: ०२२-२७४५३६१०; ०२२-२७४५३६२० ईमेल आयडी: pnv@federalbank.co.in, वेबसाईट: www.federalbank.co.in

जाहीर सूचना सोने लिलाव

सर्वसाधारण जनता आणि विशेषत: खाते धारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूल खात्यामधील तारण सोने दागिण्यांचा ई-लिलांव हा **दि फेडरल बँक लि.** द्वारे **१८ सप्टेंबर, २०२४** रोजीस ऑनलाईन पोर्टल <u>http://gold.samil.in</u> मार्फत केला जाईल इच्छुक खरेदीदारांनी पुढील महितीकरिता लिलाव पोर्टलवर लॉग ऑन करावे किंवा **पनवेल** बँकेकडे संपर्क साधावा. जर तारण दागिण्यांच्या कोणत्याही किंवा सर्व वस्तुंच्या संदर्भात वरील नमूद तारखेस कोणत्याही कारणास्तव ई-लिलाव हा पूर्ण होऊ शकला नाही, तर बँक पुढील सूचनेशिवाय पुढील कोणत्याही तारखेस वस्तूचा खाजगी विक्री आयोजीत करेल.

शाखेचे नाव	कर्ज खाते क्रमांक	
पनवेल	१४७५६१००१०८५९७	
पनवेल	१४७५६४०००२१५७३	
पनवेल	१४७५६४०००२६२००	
पनवेल	१४७५६४०००२६१८४	
पनवेल	१४७५६४०००२६०९३	
पनवेल	१४७५६१००११५८८१	
ठिकाण: पनवेल	प्राधिकृत अधिकारी	
दिनांक: ०३-०९-२०२४	द फेडरल बँक लि. करिता	

कब्जा सूचना

ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअलल असेटस ॲण् एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०२० अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचता कलम १३ (१२) अन्वये त्याना मिळालेल्या शक्तीच्या आधा कर्जदार/सह-कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद अशा लागू दराने त्यावरीत व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुषंगिव खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून ६० दिवसांत चुकती करण्यासाठी मागणी सूचन जारी केली आहे.

अ.	कर्ज क्र.	कर्जदार/सह-	रोजी प्रमाणे १३(२) सूचना	दिनांक/वेळ
क्र.		कर्जदार/हमीदार/	दिनांक/ थकीत देय (रु.)	आणि
		गहाणदार		कब्जा प्रकार
8	४५६३९४२०००३३८९	१) विलास	२४.०६.२०२४	तारीखः ३१-
		पुंडलिक हटकर,	रु. १२,३९,६२१.०७	०८-२०२४
		२) लतिका	(रुपये बारा लाख	वेळ : सांय.
		विलास हटकर	एकोणचाळीस हजार सहाशे	૦૫.૪५
			एकावीस आणि सात पैसे मात्र)	सांकेतिक कब्जा
			१९.०६.२०२४ रोजीस	
	नामा मनेने नामि : स्थातर मिलकत असलेले जिस्स मोजमापित शेव o ७४४८ आए नौ मीटर			

असलेले आणि येथे स्थित गट क्र.१८५/४, प्लॉट क्र.२९, ब्लॉक क्र.ए, सावखेडे बीके., जिल्ह जळगाव-४२५००१ चे ते सर्व भाग आणि विभाग., वर किंवा त्यादिशेनेः पूर्वकडेः ब्लॉक क्र.बी पश्चिमेकडेः प्लॉट क्र.२८. दक्षिणेकडेः रस्ता. उत्तरेकडेः प्लॉट क्र.२३.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यार कसूर केली असल्याने वरील नमूद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूर मिळकत/तारण मत्तेचा **सांकेतिक कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार/गहाणदारानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकत/ तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा जन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड च्या अधीन राहिल

ठेकाण : जळगाव/महाराष्ट्र सही/- प्राधिकृत अधिकारी जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड करिता दिनांक : ०३.०९.२०२४



जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बँक)

<u>गेंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलू नगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईंजीएल विझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा, बंगलुरू – ५६००७१, <u>शाखा कार्याल</u> कार्यालय क्र.७०४/७०५, मोदी प्लाझा, लक्ष्मीनारायण थिएटर समोर, मुकुंद नगर, सातारा रोड, पुणे–४११०३७

Brite

ब्राईट ब्रदर्स लिमिटेड सीआयएनः एल२५२०९एमएच१९४६पीएलसी००५०५६

नोंदणी कार्यालय : कार्यालय क्र. ९१, ९वा मजला, जॉली मेकर चेंबर्स क्र. २. २२५, नरिमन पॉईंट मुंबई- ४०००२१ फोन : ८८२८२०४६३५, ईमेल : invcom@brightbrothers.co.in वेबसाईट: www.brightbrothers.co.in

७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, ब्राईट ब्रदर्स लिमिटेडची ७७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही . वालचंद हिराचंद हॉल'' ४था मजला, इंडियन मर्चंट चेंबर बिल्डिंग, आयएमसी मार्ग, चर्चगेट मुंबई ४०० ०२० येथे शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. घेण्यात येणार आहे.

सेबी सर्क्युलर सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७, दिनांक ५ ऑक्टोबर, २०२३ च्या अनुपालनात कंपनीने कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टीसिपंटस्कडे ईमेल आयडी नोंदविलेल्या सर्व सभासदांना वित्तीय वर्ष २०२३-२४ (बॅलट पपत्र प्रतिपत्री प्रपत्र आणि अटेंडन्स स्लीप सह) आणि एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिकली पाठविली आहे. पाठविण्याचे काम २ सप्टेंबर. २०२४ रोजी पर्ण झाले आहे. वार्षिक अहवाल आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची प्रत कंपनीची वेबसाईट www.brightbrothers.co.in वर सुद्धा उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत त्यासाठी विनंती केलेल्या सभासदांना पाठविण्यात येईल.

पुढे, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) ्र अमेडमेंट रूल्स २०१५ द्वारे सुधारित कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ च्या नियम् २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक वापरण्यासाची सुविधा तिच्या सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे. आणि कामकाज लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने पुरवलेल्या ई-मतदान सेवेमार्फत करता येईल. ई-मतदान कालावधी मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (स. ९.००) रोजी सुरु होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ (सायं. ५.००) संपेल. ई-मतदान मॉड्युल २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० नंतर मतदानासाठी निष्क्रिय

मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या सभासदांनी ई–मतदान किंवा बॅलट पेपर मार्फत त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना मतदानामार्फत सभेत त्यांच्या मतदानाचा हक वापरणे शक्य होईल. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी ई-मतदान किंवा बॅलट प्रपत्रामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह शकतात. परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाही. सभासद हे जर त्यांनी शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ (कट ऑफ तारीख) रोजीस कंपनीचे शेअर्स धारण केलेले असतील तरच इलेक्ट्रॉनिकली किंवा एजीएममध्ये मतदान करण्यासाठी पात्र राहतील

सूचना पुढे देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०२३ च्या कलम ९१ ला अनुसरुन कंपनीचे सभासद र्रोजस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके ही ७७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आणि कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास लाभांश प्राप्त करण्यासाठी हक्कदार सभासदांची सूची नोंदीवर घेण्यासाठी शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ पासून शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ पर्यंत बंद राहतील. लाभांश हा कंपनीच्या आगामी वार्षिक मर्वमाधारण मभेत घोषित बाल्याम तो या मभामरांना देण्यात येईल

(ए) ज्यांची नावे नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एमएसडीएल) आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे पुरवलेल्या शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी लाभकारी मालकाच्या सूचीमध्ये लाभकारी मालक म्हणून असतील आणि

(बी) ज्यांची नावे शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी किंवा पूर्वी कंपनी/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटकडे दाखल शेअर्सचे ट्रान्समिशन आणि ट्रान्सपोझिशन साठी वैध विनंतीला परिणाम दिल्यानंतर कंपनीच्य सभासदांच्या रजिस्टर मध्ये सभासद म्हणून असतील. सभासदांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व टीपा काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत

आहे. कोणत्याही चौकशीसाठी कृपया invcom@brightbrothers.co.in येथे कंपनी सचिवांना लिहावे. वरील माहिती ही कंपनीच्या भागधारकांना माहिती आणि लाभांसाठी आणि एमसीए सर्क्यलर्स आणि सेर्ब सर्क्यूलर्सच्या अनुपालनांत जारी करण्यात येत आहे.

दिनांकः २ सप्टेंबर, २०२४

सोनाली पेडणेकर कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी

ब्राईट ब्रदर्स लि. करिता

कर्ज वसुली न्यायाधिकरण - १ मुंबई (भारत सरकार, वित्त मंत्रालय)

२रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ (५वा मजला, सिंदिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४०० ००१)

टी. ए. क्र. ९६० सन २०२३

परि - १२ स्टेट बँक ऑफ इंडियाअर्जदार विरुद्ध श्री. दिपक गोरखशंकर भामरे ...प्रतिवादी

प्रतिवादी क्र. १ श्री. दिपक गोरखशंकर भामरे १०४, १ला मजला, ए विंग, सिध्दीविनायक प्लाझा, कल्याण रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२

तसेच येथे:- ४०१/४१, खोली क्र. १, १ला मजला, जय हनुमान सोसायटी, टेमघर रोड, भिवंडी, जि. ठाणे ४२१३०२ तसेच येथे:- फ्लॅट क्र. २०२, २रा मजला, दामोदर भवन, बाणगंगा, २री क्रॉस लेन, वाळकेश्वर, मुंबई ४००००६

- ज्याअर्थी, वरील नमूद टीए/९६०/२०२३ नामदार पिठासन अधिकारी/प्रबंधकांसमोर ०२/०८/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता.
- ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ४,३२,०६,१०४/- च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली.
 - ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्स/सूचनेची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत
 - (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत
 - कारणे दाखविण्यासाठी: मूळ अर्जाच्या अनु क्रमांक ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि
- मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (iii) मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला
- (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या ु कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त
- विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य
- खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला २८/१०/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे व प्रबंधकांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत. कसर

केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. गझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १२ ऑगस्ट, २०२४ रोजी दिले



प्रबंधक कर्ज वस्ली न्यायाधिकरण-१, मुंबई

सही/



आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड

सीआयएन कः एल०१११०एमएच१९९४पीएलसी०८२४२१ नोंदणीकृत कार्यालयः ऑफिस नं. १०१ए, ''दी कॅपीटल'', जी-ब्लॉक, प्लॉट क्र. सी-७०, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, दूरध्वनी क्रः ०२२- ४३२५०१०० ${
m \^f}$ -मेलः iitlprojects@iitlgroup.com वेबसाइटः https://www.iitlprojects.com

३०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई-मतदानाबाबत माहिती, पुस्तक बंद आणि नोंदणी दिनांक

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की, आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेड च्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.

एजीएमच्या सचनेच्या इलेक्टॉनिक प्रती आणि ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल २०२४ रोजी पाठवण्यात आला आहे. एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेwww.iitlprojects.com येथेही उपलब्ध आहेत.

ज्या सदस्यांकडे डिमॅट खाते आहे आणि ज्यांनी इलेक्टॉनिक स्वरूपात दस्तऐवज मिळवण्यासाठी आपले इ-मेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येत आहे की, त्यांनी आपले डिपॉझिटरी सहभागीसह इमेल पत्ते नोंदवावेत. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग धारण करणारे सदस्य आपले इमेल पत्ते बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ कंपनीच्या इमेल पत्यावर म्हणजे <u>littprojects@littlgroup.com</u> येथे किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट पूर्वा शेअरजिस्ट्री (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, इमेल पत्ताः <u>support@purvashare.com</u> यांच्याकडे आपला फोलिओ क्रमांक नमूद करून पाठवावेत. सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की स्थिती विशेषानुसार त्यांनी आपले इमेल पत्ते डिमॅंट खात्यात किंवा कंपनीकडे अद्ययावत करून ठेवावेत.

कट-ऑफ तारखेला म्हणजे बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजांवर दूरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे किंवा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधेद्वारे एजीएमद्वारे मतदान करता येईल.

. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ च्या तरतुर्दीची आणि त्याअंतर्गत बनवण्यात आलेले नियम तसेच दुरूस्त केलेल्या सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि घोषणा आवश्यकता) नियमावली २०१५ च्या नियमन ४४ च्या तरतुर्दीच्या अनुपालनात सर्व सदस्यांना सूचित करण्यात येते की,

- -कंपनी ३०व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा
- आपल्या सदस्यांना देण्यासाठी दूरस्थ इ-मतदान सुविधा देत आहे. दूरस्थ इ-मतदानाला **रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी (स. ९.०० वा. भाप्रवे)** सुरूवात होईल
- दूरस्थ इ-मतदानाचा शेवट मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) होईल ३०व्या एजीएम दरम्यान दरस्थ इ-मतदान किंवा इलेक्टॉनिक मतदान पद्धतीद्वारे मतदान करण्यासाठी पात्रत
- ठरवण्याची कट-ऑफ तारीख मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ आहे. ३०व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल कट-ऑफ तारखेला म्हणजे शुक्रवार २३ ऑगस्ट, २०२४ रोजी पाठवण्यात आल्यानंतर परंतु दूरस्थ इ-मतदानाच्या कट-ऑफ पूर्वी म्हणजे शुक्रवार, १५ सप्टेंबर, पूर्वी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग खरेदी करेल आणि कंपनीची सदस्य होईल तिला helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवता येईल. तथापि, तो /ती सीडीएसएलकडे दूरस्थ इ-मतदानासाठी आधीपासूनच नोंटणीकृत असल्यास त्याला/ तिला त्याचा/तिचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरता येईल. तो/ ती आपला पासवर्ड वेसरल्यास तो/ ती, त्याचा/ तिचा पासवर्ड <u>www.evotingindia.com</u> वर उपलब्ध असलेले फॉरगॉट युजर

डिटेल्स/ पासवर्ड पर्याय वापरून किंवा सीडीएसएलला टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ येथे संपर्क

- दूरस्थ इ-मतदान प्रक्रियेसंबंधी कोणतीही तक्रार, शंका किंवा समस्या असल्यास सदस्य फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेवू शकतात आणि दूरस्थ ई-मतदान मॉड्युल हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा श्री. राकेश दळवी. वरिष्ठ व्यवस्थापक, सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड. ए विंग. २५ वा मजला. मॅरेथॉन फ्यचरेक्स. मफतलाल मिल्स कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई- ४०००१३ येथे संपर्क साधू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे इमेल पाठवू शकतात किंवा टोलमुक्त क्रमांकः १८००-२१०-३३११ वर कॉल करावा.
- दरस्थ इ-मतदानाला मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ (सायं, ५,०० वा, भाप्रवे) नंतर परवानगी दिली जाणार
- ज्या सदस्यांनी दरस्थ इ-मतदानाद्वारे मतदान केलेले नाही त्यांना ३०व्या एजीएममध्ये आपला हक्क सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल)ने ३०व्या एजीएममध्ये दिलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सविधेद्वारे मतदान करता येईल. ु ज्या सदस्यांनी दरस्थ इ–मतदानाद्वारे मतदान केलेले आहे त्यांना ३०व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल
- परंतु त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही. ज्या सदस्याचे नाव सदस्यांचे नोंदणीपुस्तक किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदणी पस्तकात कट ऑफ तारखेला आहे त्यांना दरस्थ इ-मतदान आणि एजीएम दरस्यान मतदानाच्या सुविधेचा लाभ घेता येईल.
- ०.कंपनीने श्रीमती चंदनबाला ओ. मेहता, कार्यकारी कंपनी सचिव (सदस्यत्व क्र. एफ६१२२) यांची नेमणूक दरस्थ इ-मतदान आणि ३०व्या एजीएमदरम्यान इलेक्टॉनिक मतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक म्हणून नेमले आहे.

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम ९१ नुसार, सोबत वाचावे त्याअंतर्गत बनवण्यात आलेले संबंधित नियम आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन नियम ४२ नुसार, कंपनीच्या सदस्यांचे नोंदणी पुस्तक आणि समभाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ पासून बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ पर्यंत(दोन्ही देवस समाविष्ट) ३०व्या एजीएमसाठी बंद राहील.

आयआयटीएल प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी सही / -शिवानी कवळे

व्यवस्थापक आणि कंपनी सचिव सदस्यत्व क्र. ए ६३९१४

दिनांक: सप्टेंबर ०२, २०२४

जाहिर सूचना

MOTILAL OSWAL HOME LOANS

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड, परळ एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२५, सीएस: ८२९१८८९८९८; संकेतस्थळ: www.motilaloswalhf.com. ईमेल: hfquery@motilaloswal.com

कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये) ज्याअधीं, निम्नस्वाक्षरीकारांनी मोतीलाल ओसवाल होग फायनान्स लिमिटेड (पूर्वी ॲस्पायर होम फायनान्स कॉपोरिशन लि. असे ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटाबुझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनात्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ. सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खालील नमूद तारखेस मागणी सूचना जारी करून पुढील कर्जदारांना सूचने -नमुद रकमेची परतफेड सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात पुढील कर्जदारांनी कसूर केली आहे, याद्वारे पुढील कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सुचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३ चे उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्

मिळक	मिळकतीचा कब्जा येथे खालील नमूद केलेल्या तारखाना घेतला आहे.					
अ. क्र.	कर्ज करार क्र./ कर्जदार/ सह कर्जदार/हमीदार यांचे नाव	मागणी सूचनेची तारीख आणि थकबाकी	कब्जा घेतल्याची तारीख	स्थावर मिळकतीचे वर्णन		
٩	एलएक्सव्हीएएस००३१६-१ ७००३७८९२ पवन प्रकाश चंद्रमणी तिवारी आणि सीमा पवनप्रकाश तिवारी	रु.१५१७४४८/- करिता ०९-०२-२०२३	२९-०८-२०२४	पलॅट क्र. २०६, २रा मजला, मधुली अपार्ट. नवजीवन रोड, वसई, पालघर, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०८		
?	एलएक्सएएस००४१ ६-१ ७००४६६५८ रेखादेवी संजय सिंग आणि संजय हरी सिंग	रु. ७६३९८०/- करिता २३-०६-२०२१	२९-०८-२०२४	पलॅट क्र. – ४०८, ४था मजला, सर्ल्हें क्र. – २०६, हिस्सा क्र. – २२, ओम श्री वरदविनायक को. ऑप. हाउसिंग लि., नारिंगी, विरार पूर्व, जिल्हा – पालघर, महाराष्ट्र – ४०१२०३		
\$	एलएक्सपीइएन००३१६-१७००३०२७६ ज्ञानेश्वर जनार्दन पाटील आणि वृषाली ज्ञानेश्वर पाटील	रु. ११३८१९८/- करिता १५-११-२०१९	२८-०८-२०२४	घर क्र. १५८/७, एस क्र. ७८, गाव वासंबे, तालुका खालापूर, पोसरी रसायनी, रायगड, नवी -मुंबई, महाराष्ट्र -४०१०६		
x	एलएक्सव्हीआयआर००२१ ५-१ ६००२०३५९ मलिष्का मंदार नाईक आणि मंदार बळीराम नाईक	रु. ४७७५५९.३/- करिता २८-०५-२०१८	30-08-5058	पलॅट क्र. २०४ २रा मजला, इमारत क्र. ०३ प्रेथमेश कॉम्प्लेक्स, सहकार नगर एस क्र. ६१, हिस्सा क्र.४, फूलपाडा, विरार (पू), पालघर सहकार नगर रिक्षा स्टैंड ४०१३०३ वसई ठाणे महाराष्ट्र		
ч	एलएक्सपीइएन००२१६-१७००३३३३८ संदेश कृष्णा शिंदे आणि श्रुती संदेश शिंदे	रु. १४६०१०६/- करिता	38-06-5058	पलॅट क्र. ०२, तळमजला, ए विंग, श्री एकवीरा दर्शन अपार्ट., एस क्र. २८, एच क्र., १६, कल्याण, ४२१००१, ठाणे, महाराष्ट्र		

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि सदर मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा मोतीलाल

गरण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतृटींकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

ठिकाण: महाराष्ट्र 'भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल.

95-50-50

प्राधिकृत अधिकार (मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड)

सर्व सामान्य जनतेला याद्वारे सूचित केले जाते की माझा अशिल मालक जसे की **श्री. चंद्रशेख** सावलाराम शेट्ये हे द ऑर्नेट ब्लॉसम्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. द्वारे जारी शेअ प्रमाणपत्र क्र. २६. दिनांक २६-०१-२०१२ अंतर्गत विशिष्ट क्र. २४६ ते २५५ पर्यंत असलेल्या प्रत्येकी १० (दहा) पूर्ण पेड-अप शेअर्स रु. ५०/- (रुपये पन्नास फक्त) सह लोअर परेल विभागाच्या सी.एस क्र. १२४५ (भाग) ३८१, टीपीएस ४ असलेल्य जिमनीच्या भूखंडावर असलेल्या आणि वसलेल्य प्रोफेसर व्ही.एस.आगाशे पथ, दादर, मुंबई ४०००२८ येथे स्थित ऑर्नेट ब्लॉसम्स को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर फ्लॅट क्र. ६०२ खरेदी करू

विक्री, विकास, बिक्षस, भाडेपट्टा, संमित आणि परवानगी, वारसा, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क याद्वारे उक्त मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याई भागावर कोणताही दावा किंवा स्वारस्य असलेल्या सर्व व्यक्ती / फर्म / पक्ष / बँक / वित्तीय संस्थ धारणाधिकार, ट्रस्ट, ताबा, सहजता, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे खाली स्वाक्षरी केलेल्यांन कार्यालय **क्र.१, जयकुमार एजन्सी, सरस्व**ती महाल कंपाऊंड, रानडे रोडचे जंक्शन आणि शिवसेना भवन पथ, दादर (पश्चिम), मुंबई ४०००२८ याच्या प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत या पत्त्यावर आधारभर कागदपत्रांसह लेखी देणे आवश्यक आहे, कोणतार्ह दावा असल्यास तो माफ/त्याग/सोडला किंव आत्मसमर्पण केले गेले असे मानले जाईल. ठिकाण : मुंबई,

गरीख: ३.९.२०२४) पौणिमा गोपाल पालव उच्च न्यायालयाचे अधिवक्ता

सूचना ट्रेन्ट लिमिटेड

नोटिस ट्रेंट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४००००१

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीच्या अधोरेखित सिक्युरिटीजचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे/गेले आहे आणि सिक्युरिटीज धारक/अर्जदारांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

उक्त सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने या तारखेपासून १५ दिवसांच्या आत कंपनीकडे नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करावा, अन्यथा कंपनी पुढील सूचना न देता इप्लिकेट प्रमाणपत्र जारी करण्यास पुढे जाईल.

धारकांची नाव आणि संयुक्त	सिक्युरिटीजचा प्रकार	सिक्युरिटीजची	विशिष्ट क्रमांक
धारक, असल्यास	आणि दर्शनी मूल्य	संख्या	
१. चंदुलाल मगलदास मेहता	रु. १/- चे दर्शनी मूल्याचे इक्टिी शेअर्स	१३२०	४२६१५६१-
२. राजेंद्र चंदुलाल मेहता	प्रमाणपत्र क्रमांक ४५७०		४२६२८८०
ठिकाण : मुंबई राजेंद्र चंद्रलाल मेहता			

(T) IDBI BANK

दिनांक : ०३/०९/२०२४

आयडीबीआय बँक लि., दोस्ती पिनॅकल, जीएफ प्लॉट क्र. ई-्७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियर इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (प), ठाणे पिन: ४००६०४

धारक/अर्जदाराचे नाव

(नियम ८(१) कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरीता)

ाअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२ तहवाचता सिंवर्षारी इंटरेस्ट (एप्फोसेमेंट) रूटस. २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना वा इरून खालील कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितल होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सुचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा ताबा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सेक्यरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या रुल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे रण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुदी नुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्या ात आहे.

व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदार/ सह- कर्जदार/हमीदार यांचे नाव	१३(२) सूचनेची तारीख	मागणी सूचनेमध्ये दावा केलेली रक्कम (रू.)	सांकेतिक कब्जाची तारीख	मिळकतीचा पत्ता
श्री. प्रमोद भास्कर शेट्टी आणि श्रीम. जयंती भास्कर शेट्टी	२७.०५.२०२४	₹. ३५,२१,४९०/-	२९.०८.२०२४	एफ क्र. १०२, १ला मजला, मोरगाना, डी टू जी सीएचएसएल, विंग ई, कासा रिओ गोल्ड, कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र ४२१२०४
श्रीम. शलाका सुरेश सावंत आणि श्री. सुरेश क्रिष्णा सावंत	२७.०५.२०२४	रू. २३,१२,९१२/-	२९.०८.२०२४	फ्टॅट क्र. ४०१, ४था मजला, सिध्देश्वर बिल्डिंग, आयरे तुकाराम नगर, टुलिप टॉवर जवळ, डोंबिवली पूर्व, महाराष्ट्र ४२१२०१
सिमर रोचानी	२७.०५.२०२४	६७,५०,२१५/-	२९.०८.२०२४	फ्लॅट क्र. १००२, १ला मजला, ऑस्टर विंग, ब्लूमिंग गार्डन, फ्लॉवर लेन जवळ, उल्हासनगर ३, महाराष्ट्र- ४२१००३.

ठिकाण: ठाणे प्राधिकृत अधिकारी देनांक : ०२.०९.२०२४



व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड

सीआयएन: L18101MH1991PLC059804 नोंदणीकृत कार्यालय : सी-६, रोड क्र. २२, एम.आय.डी.सी., अंधेरी (पू.), मुंबई ४०० ०९३. दूर. +९१-२८२५ ७६२४, फॅक्स : ९१-२२-२८३७ १०२३ वेबसाइट: www.vipclothing.in ईमेल आयडी: investor.relations@viporg.com

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग/ अन्य ऑडिओ-व्हिज्युअल मीन्स मार्फत आयोजित ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

पनीच्या सभासदांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही ३४ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ निगम व्यवहार मंत्रलयाद्वारे जारी सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक प मे, २०२० आणि ०९/२०२३ आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी मास्टर सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ (यानंतर एकत्रित सर्क्यूलर्स) असा उल्लेख) च्या तरतुर्दीच्या अनुपालनात एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्स व्हिसी/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत **शुक्रवार, २७ सप्टेबर, २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे)** घेण्याचे

सदर एमसीए सक्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्सच्या अनुपालनात ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ही कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (आरटीए) कडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या सर्व सभासदांना सोमवार ०२ सप्टेंबर, २०२४ रोजी पाठविण्यात आली आहे

ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत त्यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेक कडे लेखी स्वरुपात ते अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आह. ३४ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट <u>www.vipclothing.in</u> स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लि. ची www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com

कंपनीने तिच्या सर्व सभासदांना दूरस्थ ई-मतदान सुविधा (''दूरस्थ ई-मतदान'') पुरवली आहे. दूरस्थ ई-मतदान कालावधी गुरूवार, २४ सेप्टेंबर, २०२४ रोजी स. १०.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरूवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी साय ५.०० वा. भाप्रवे संपेल. सदर कालावधीच्या दरम्यान (कट ऑफ तारीख) शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजीस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेला के प्रतीचे सभासट दलेक्टॉनिकली त्यांचे मतटान करू शकतात

ई-मतदानाच्या संदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कपया फ्रिकेटली आस्वड क्वेश्चन (''एफएक्यज'' चा संदर्भ घ्यावा आणि इन्स्टाव्होट ई-मतदान मॉडचुल हेल्प सेक्शन अंतर्गत //instavote linkintime co in येथे उपलब्ध आहे किंवा enotices@linkintime co in कड ई लि पाठवावा. किंवा वर संपर्क करावा. फोनः ०२२-४९१८६०००

व्हीआयपी क्लोथिंग लिमिटेड करिता

राहुल सोनी

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२४

ठिकाण : मुंबई

कंपनी सचिवच सभासदत्व क्र. : ए६१०३५



KI KILITCH DRUGS (INDIA) LIMITED CIN: L24239MH1992PLC066718 Registered Office: C 301/2 MIDC TTC INDL AREA PAWANE THANE Thane MH 400705 IN

Website: www.kilitch.com; E-mail: pushpanyoupane@kilitch.com Tel: 022 61214100

NOTICE

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Kilitch Drugs (India) Limited will be held on Friday, 27th September, 2024 at 9:30 am through Video Conferencing or Other Audio Visual (" VC / OAVM) means only to transact the business as set forth in the Notice convening AGM in accordance with the circulars issued by Ministry of Corporate affairs allowing, inter-alia, conducting the AGM through VC / OAVM without the physical presence of the Members at a common venue to transact the business as set out in the Notice of the 32nd AGM.

In view of the relaxation given by MCA and SEBI circulars, the Annual Report 2023-24

alongwith the Notice of AGM is being dispatched through electronic mode by the Company on Monday, 2nd September, 2024 to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Share Transfer Agent and Depositories. The requirement of sending physical copies of Annual Report and the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circular.

The instruction for joining the AGM and remote e-voting or casting vote through e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM. The attendance of the Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the 32nd AGM and the Annual Report for the financial year 2023-24 will also be made available on the website of the Company at www.kilitch.com and on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Link Intime India Limited. Remote e-Voting:

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Unigations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-voting and e-voting during the AGM in respect of the business to be transacted at the AGM and for this purpose the Company has appointed Link Intime India Private Limited for facilitating voting through electronic means.

The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 The remote e-Voting facility shall commence on Tuesday, 24th September, 2024 at 9.00 AM (IST) and will end on Thursday, 26th September, 2023 at 5.00 PM (IST).

A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date i.e. Friday, 20th September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-Voting / e-voting at the AGM. The detailed instruction for remote e-voting are given in the Notice of 32nd AGM. The result declared along with the scrutinizers shall be placed on the website of the Company and will also be informed to the stock evapances.

Book Closure:

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2024, to Friday, 27th September, 2024 (both days inclusive).

In case of any queries or grievances pertaining to the e-voting procedure, shareholders may get in touch with the following: Link Intime (India) Private Limited Ms. Pushpa Nyoupane Mr. Nihar Kudaskar Company Secretary 37, Ujagar Industrial Estate, W. T. Patil Marg, Deonar Mumbai - 400088 C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083

Tel: +91 8108116767

By order of the Board of Directors For Kilitch Drugs (India) Limited

Tel: +91 22 61214100

Date: 2nd September, 2024

Pushpa Nyoupane Company Secretary

ठिकाण : मुंबई

युनिट क्र. २५, २६ आणि २७, लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी पश्चिम,

मुंबई-४०००५३ फोन-०२२ २६३६६२४०/२६३६६२६०, र्डमेल - mumbai andhe vest@tmbank.in

सीआयएन क्र.: एल६५११०टीएन१९२१पीएलसी००१९०८ पूर्व विक्री सूचना

खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार

पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९.

तामिळनाड मकँटाईल बँक लिमिटेड अंधेरी पश्चिम शाखा श्री. चंद्रकांत लाड यांचा मुलगा खोली क्र. ई-९, आंबेवाडी ए.पी. डि'सुझा चाळ, श्रीकृष्ण मंदिर, सहार पी ॲण्ड टी कॉलनी, एस.ओ. विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००९९ सह-कर्जदार श्री. प्रविण लाड यांची पत्नी


विषय: सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) अंतर्गत पूर्व विक्री सूचना ज्याअधीं प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्यातील नमुद कर्ज खात्याच्या संदर्भात थकबाकीच्या संपूर्ण परताव्याची मागणी करणारी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत आमच्या अंधेरी पश्चिम शाखा कडुन घेतलेल्या कर्जाकरिता दिनांक ०६.०६.२०२४ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. प्रदान न केल्यामुळे तामिळनाड मर्कंटाईल बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून कलम १३(४) अंतर्गत तारण स्थावर/जंगम तारण मालमत्तेचा कब्जा घेतला. तो दिनांक १७.०८.२०२४ रोजीच्या पत्र/कब्जा सूचनेद्वारे तुम्हाला कळविला होता. कब्जा सूचना २२.०८.२०२४ रोजी वृत्तपत्रात (म्हणजेच नवशक्ती/फायनान्शियल एक्स्प्रेस) प्रकाशित केली होती. सदर खात्याच्या संदर्भातील ३०.०८.२०२४ रोजीस तुमच्या कर्ज खात्यामधील एकूण थकवाकी रु. ५६,७४,६९३.१० (रुपये छपन्न लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे त्र्याण्णव आणि पैसे दहा मात्र) आहे. सूचना घ्यावी की, जर वरील नमुद . संपूर्ण रकमेसह त्यानंतरचे व्याज आणि खर्चाचा सदर सूचनेपासून ३० दिवसात भरणा केला नाही तर प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या कलम ८(५) आणि ६(१) च्या अनुपालनात तारण मालमत्तेच्या विक्रीला आवाहन करतील.

मिळकतीचे परिशष्ट श्री. प्रविण चंद्रकांत लाड (अर्जदार) आणि सौ. प्रीती प्रविण लाड (सहकर्जदार) यांच्या नावे श्रीत केंद्रिक प्राप्त प्रति हैं। इसे पिनकोड-४२१२०६ येथे स्थित निवासी फ्लॅटचे समतुल्य गहाण.

सामाजञ्ज	
उत्तर : मातोश्री गोशाळा	पूर्व : मोकळी जमीन/दावडी गाव
दक्षिण : सी१ आणि सी२ विंग	पश्चिम: कॉम्प्लेक्सचा प्रवेश रस्ता,
	विश्वकर्मा बिल्डिंग

सही/-





सभा (**'एजीएम'/'सभा'**) शक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी द, २,०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी

• ईमेल : info@tavernier.com, • investors@tavernier.com, • वेबसाईट :www.tavernier.com • सीआयएन : एल५१९०९एमएच१९९४पीएलसी१९३९०१ ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना गढ़ारे सचना देण्यांत येते की. **टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड** (**'कंपनी'**) च्या सभासदांची ३० वी वार्षिक सर्वसाधा

किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडण्यात येईल ते कामकाज करण्यासाठी होईल. निगम व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए'') त्यांच्या जनरल सर्क्युलर, २५ सप्टेंबर, २०२३ सह एकत्रित वाचता, २८ डिसेंबर, २०२२, ०५ मे, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० आणि ०५ मे, २०२० रोजीच्या जनरल सर्क्युलर्स (एकत्रित (''एमसीए सर्क्युलर्स'' असा उल्लेख) द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरिस्मा (''ब्हीसी') किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएक्हीएम'') मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') आयोजित करण्याची परवानगी कंपन्यांना दिली. त्यानुसार, एमसीए सर्क्युलर्स आणि कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या प्रयोज्य तरतुदी आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ् इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') च्य अनुपालनांत ३० वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत निमंत्रित करून आयोजित केली जात आहे. एजीएम साठी गृहीत धरलेले ठिकाण असेल कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय : प्लॉट क्र. ४२, सीटीएस क्र. १(भाग), गाव देवनार, महेश फाम

जवळ, ॲन्सिलिअरी इंड. इस्टेट, गोवंडी, मुंबई - ४०००४३, महाराष्ट्र, भारत. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राह व सहभागी होऊ शकतात. कंपनी व्हीसी/ओएव्हीए सुविधा मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडून घेत आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाट पशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले जातील आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फतची सभासदांची उपस्थिती अधिनियमच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पर्ततेसाठी मोजली जाईल

कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ज्यांचे ईमेल ॲंड्रेसेस नोंदवले असतील त्या सर्व सभासदांना ३० व्या एजीएमर्च सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या जातील. एजीएमर्च सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट http://www.tavernier.com/ व आणि स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com वर देखील उपलब्ध करून दिला जाईल. भासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर दूरस्थपणे त्यांचे मत देण्यार्च

संधी मिळेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात, प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या सभासदांसाठी दुरस्थपणे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेत असेल. कंपनीच्या ज्या सभासदांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नसतील त्यांनी ते युजर आयडी आणि पासवर्ड सहीत कंपनीकडून लेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल, एजीएम सूचना, ई-व्होटींग निर्देश, पत्रे इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त क

ने नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी. . इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया

र्) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

बी) डीपी आयडी आणि क्लायंट आयडी, भागधारकांचे नाव भरा सी) पॅन तपशील भरा. डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा.

॥. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी ईमेल ॲड्रेसेस नोंदवण्याची प्रक्रिया : ए) ह्या लिंक ला भेट द्या : https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html बी) फोलीओ क्र. व प्रमाणपत्र क्र., भागधारकांचे नाव भरा.

सी) पॅन तपशील भरा डी) मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी भरा.

. त्यांचे ईमेल ॲड्रेस कायमचे नोंदवण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया ते त्यांच्य डीपीज कडे अद्ययावत करावेत. प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल ॲड्रेस rnt.helpdesk@linkintime.co.in. येथे लिहून आरटीए कडे अद्ययावत करावेत. कोणत्याही चौकशीच्या बाबतीत भासद Insta.vote@linkintime.co.in. येथे लिह् शकतात.

संचालक मंडळाच्या आदेशावरून टॅव्हर्नियर रिसोर्सेस लिमिटेड साठी सुधीर मिलापचंद नाहेटा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक



एचएलव्ही लिमिटेड

सीआयएन नं.: एलं५५१०१एमएच१९८१पीएलसी०२४०९७ नोंदणीकृत कार्यालय : दी लिला, सहार, मुंबई-४०० ०५९; द्.ः ०२२-६६९१ १२३४ फॅक्स : ०२२-६६९१ १२१२, ई-मेल : investor service@bluttd.com : वेत्रसाईर : www.bluttd.

४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटिंग आणि बुक क्लोजरची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, एचएलव्ही लिमिटेड ''(कंपनी)'' च्या सभासदांची त्रेचाळीसावी (४३ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'' किंवा ''सभा'') बधवार २५ सप्टेंबर, २०२४

गेजी म ११.०० वा. (भाष्रवे) कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रयोज्य तरतृदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस), रेग्युलेशन्स, २०१५, सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड ('एसएस-२'), निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली ८ एप्रिल, २०२०, आणि ह्या संदर्भात शेवटचे असलेले २५ सप्टेंबर २०२३ दिनांकित ०९/२०२३ जनरल सर्क्युलर्स ('एमसीए सर्क्युलर्स') आणि १२ मे, २०२० आणि अलिकडचे ७ ऑप्टोबर २०२३ दिनांकीत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे ("सेबी") सर्क्युलर्स ("सेबी सर्क्युलर्स") च्या अनुपालनांत एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता फक्त दुवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') सुविधा/अंदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएँम'') मार्फत घेण्यात येईल. ग्रजीगमची सचना आणि वार्षिक अहवाल २०२३-२४ सभासटांना ३ सप्टेंबर २०२४ ग्रेजी किंवा त्यापवीं ज्यांचे ई-मेल ॲडेसेस कंपनी किंवा रजिस्टार ॲंड टान्फ्स एजंट (आरटीए) व डिपॉझिटरीजकडे नोंटविले आहेत त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविला जाईल. अन्य विषयांसोबत ४३व्या एजीएमची सूचना कंपनीचा वार्षिक अहवाल २०२३-२४ कंपनीची https://www.hlvltd.com/investor_relation.htkl. वर, स्टॉक एक्स्चेंजेसची वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com वर आणि www.nseindia.com वर व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

कंपनी तिच्या सभासदांना एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाच्या संबंधात एजीएम पर्वी तसेच एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सविधा परवित आहे आणि या कामासाठी कंपनीने इलेक्टॉनिक माध्यमातन मतदानाची सोय करण्याकरिता एनएसडीएलची नियुक्ती केली आहे. रिमोट ई-व्होटिंगसाठीचे आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी') सुविधा/अदर ऑिडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत एजीएम मध्ये सामील होण्यासाठी तपशिलवार निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत. केवळ **बुधवार**, १८ सप्टेंबर, २०२४ ('कट-ऑफ डेट') रोजीस प्रत्यक्षात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद एजीएम पूर्वी/मध्ये रिमोट ई-व्होटिंगची सुविधा वापरण्यास हक्कदार असतील. रिमोट ई-व्होटिंगची कालावधी **शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी (स. ९.०० भाप्रवे) सुरू होईल** आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे) संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल कडून रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल निष्क्रिय केले जाईल. ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगने आधीच त्यांचे मत दिले नसेल त्या सभेत हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचा अधिकार वापरता येईल. ज्यांनी सभेच्या आधी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल असे सभासद सुद्धा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभेत हजर राहू शकतात परंतु, पुन्हा मत देण्यास ते हकदार नसतील. ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस आरटीए/डीपीकडे नोंदवलेले नाहीत त्यांनी कृपया एजीएमची

साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आणि व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवण्याकरिता खालील प्रक्रिया अनुसरावी. कृपया फोलिओ क्र. भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पढची व मागची) पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी. डिमॅट धारक कृपया डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डिपीआयडी + सीएलआयडी किंवा ९६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची

प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकीत स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्व-

सूचना व वार्षिक अहवाल २०२३–२४ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि रिमोट ई–व्होटिंग

साक्षांकीत स्कॅन प्रत) ई-मेल ने investor.service@hlvltd.com येथे पाठवावी. कोणतीही व्यक्ती सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली असेल आणि कट-ऑफ डेंट रोजीस शेअर्स धारण करत असेल तर ती व्यक्ती evoting@nsdl.co.in वर एक विनंती पाठवून किंवा एनएसडीएल ने पुरवलेल्या टोल फ्री क्रमांक - ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ २४९९ ७००० वर संपर्क साधून रिमोट ई-व्होटिंग साठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. कोणत्याही चौकशीच्या संदर्भात, तुम्ही evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्यअल पाहावे किंवा टोल फ्री क. ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२ - २४९९ ७००० वर कॉल करावा किंवा evoting@nsdl.com येथे कु. पल्लुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवावी.

पुढे सूचना देण्यात येते की, ॲक्टचे कलम ९१ आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम यास अनुसरून ४३ व्या ु रजीएमसाठी कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके **शुक्रवार, २० सप्टेंबर,** २०२४ **पासून ते बुधवार, २५ सप्टेंबर, २०२**४ (दोन्ही दिवस धरून) बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशाने एचएलव्ही लिमिटेडसाठी सही/-

दिनांक : ३ सप्टेंबर, २०२४

सावित्री यादव कंपनी सेक्रेटरी